

सौंदर्याचा अभ्यास कर !

गाणे जे रचिले असे जुळवूनी कोठून काहीतरी
वाणी सत्य तुझी असेल भरली व्देषानलाने जरी,

रम्याकार चमत्कृतिप्रचूर हे ब्रह्मांड नेत्री दिसे.
खेळे काहिंतरी तयांतुनि, मनी गाणे तदा होतसे.

सूर्याची किरणे, सुनिर्मल तशा त्या तारकामालिका
संध्येचे रमणीय रंग, उदयी सृष्टी मनोहारिका,
वृक्ष श्यामल पुष्पसंकुल चलददुर्वादलाच्छादिता,
वाहे शांतपथा सुरम्य सरिता कल्लोलमालायुता,

प्रेमाने अभिषिक्त चित्र मग त्या रामण्यविश्वी दिसे,
चित्राची रमणीयता उत्तरानी संगीत होते तसे

ते सौंदर्याचे आणिले जुळवूनी कोठून काहीतरी,
तूते ते न दिसे म्हणून सखया अभ्यास ह्याचा करी.

बालकवी

कुठल्या तरी टीकाकाराच्या टिप्पणीनंतर बालकवीनी ह्या
कवितेच्या पाहिल्या दोन ओळी लिहिल्या असे सांगितले जाते.
नेहमीच्या खेळकर, बालसुलभ वर्णनात रमणारे बालकवी या
कवितेत काही वेगळेच भासतात.

माझे काव्य हे "ट ला ट आणि री ला री" जुळवून केलेले काव्य
नसून ह्यात जगातल्या सौंदर्याचा आविष्कार भरलेला आहे असे
बालकवी अगदी ठासून सांगतात.

माझी कविता जर काही नुळवाणुळवी केलेली असेल तर ह्या जगातले सौंदर्यदेखील असेच नुळविलेले आहे ते तुलाच टीकाकाराला दिसत नाही म्हणून तू याचा अभ्यास कर असेही ते ठणकावतात. हा आवेश बालंकवीच्या प्रकृतीशी विसंगत वाटला तरी मोहवून टाकतो.

मानत अशी कटुता असली तरी बालंकवी या टीकाकाराला “सख्या” असेच संबोधतात त्याचीही गंमत वाटते. वरतरा परंजत खरडायला बसलेला टीकाकारसुध्दा अशा संबोधनाने जरा भांबावूनच जाईल. ही मृदुता हाच खरा बालंकवीचा स्थायीभाव तो नंतरच्या कडव्यांमध्ये पुरेपुर दिसून येतो.

वृक्ष र्यामल पुष्पसंकुल चलदुर्वादलाच्छादिता,
वाहे शांतपथा सुरम्य सरिता कल्लोलमालायुता,

अशा ओळीचे नादमाधुर्य, त्यातील अनुप्रास मला खूप आवडतो. या कवितेची आणि एकूणच त्या काळातल्या कवितांची गेयता खूप छान वाटते आणि ह्या कविता गुणगुणप्यात वेळ कसा जातो हे कळत नाही.

समीक्षकांच्या मते, बालंकवीचा भाबडेपणा हा त्यांचा दुर्गुण ठरला आणि त्यामुळे त्यांची कविता एकांगीच राहिली. समाजाच्या खऱ्या स्थितीचे आणि समरऱ्यांच्य वर्णन करण्यात बालंकवी अपुरे पडले. असेलही कदाचित. त्यांच्या औढुंबर, संध्यारजनी, आनंदी-आनंद, श्रावणमारा, फुलराणी, पारवा अशा कवितांनी आपल्याला खूप आनंद दिला आहे हेही तितकेच खरे.

त्यांच्या आजूबाजूच्या बाह्य जगामधील बैराश्यपूर्ण वातावरणापासून दूर जाण्यासाठी बालकवी निसर्गाशी रममाण होत असत.

माझ्या आजूबाजूला इतके छान सृष्टिसौदर्य दिसत असताना मी त्यात बुडून जातो, असे ते म्हणत असत.

Neuro-Linguistic Programming (NLP) ह्या शास्त्रात असे सांगतात की रोज सकाळी उठल्यावर दोन मिनिटे आपल्या आयुष्यात किंती चांगल्या गोष्टी आहेत आणि अशाच किंतीतरी चांगल्या गोष्टी घडत आल्या आहेत त्याची मनातल्या मनात उजळणी करा.

अशा उजळणीने दिवसाची सुरुवात केली तर आपला आणि अपल्या सानिध्यात येणाऱ्या सर्वांचाच दिवस छान जायला त्या उजळणीमुळे मदत होते.

त्या यादीत आपल्याला दिसणाऱ्या रोजच्याच आयुष्यातल्या सुन्दरतेचाही समावेश करायला हवा.

मन्दार